

B.S.D.T's Ayurved Mahavidyalaya, Wagholi, Pune.

NASHA MUKTA BHARAT ABHIYAN 2026

Date : 17/06/2026 — 26/06/2026

Display of awareness posters on college notice board

अमली पदार्थाना नकार द्या, जीवनाला होकार द्या!
अमली पदार्थांचे दुष्परिणाम

शारीरिक परिणाम

- मेंदूची कार्यक्षमता कमी होते
- स्मरणशक्ती व एकाग्रता कमी होते
- हृदय, यकृत व मूत्रपिंडांचे नुकसान
- यजन कमी होणे व अशक्तपणा
- झोपेच्या समस्या
- भूक कमी होणे

मानसिक परिणाम

- नैराश्य (उदासी)
- चिंता व भीती
- चिह्नचिह्नेपणा व आक्रमक वर्तन
- भ्रम (भास होणे)
- आत्मविश्वास कमी होणे
- आत्महत्येची प्रवृत्ती वाढणे

सामाजिक परिणाम

- कुटुंबातील मतभेद व कलह
- शिक्षणावर परिणाम
- नोकरी जाण्याची शक्यता
- आर्थिक नुकसान
- गुन्हेगारीकडे प्रवृत्ती
- समाजात मान-सन्मान कमी होणे

गंभीर परिणाम

- व्यसनाधीनता (आसक्ती)
- अपघातांचा धोका वाढतो
- संसर्गजन्य रोगांचा धोका
- अकाली मृत्यूची शक्यता
- जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका

एकदा व्यसन लागले की जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.
अमली पदार्थांपासून दूर राहा, निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवन जगा.

✓ स्वस्थ शरीर
✓ स्वस्थ मन
✓ सुंदर समाज
✓ सुंदर जीवन

व्यसनमुक्तीसाठी मदत घ्या - तुम्ही एकटे नाही! जवळच्या व्यसनमुक्ती केंद्र, समुपदेशक किंवा आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.

चला, आजच संकल्प करूया - व्यसनमुक्त जीवन जगण्याचा!

नशामुक्त भारत अभियान- विकसित भारत की पहचान

आजचा निर्णय उद्यान अभियानाची दप्ती!

पुणे, महाराष्ट्र, भारत 🇮🇳
H2j2+pwm, वाघोली, पुणे, महाराष्ट्र 412207, भारत
Lat 18.581763° Long 74.002237°

Conduction of pledge— 20/06/2026



GPS Map Camera

Pune, Maharashtra, India

Wagholi, Pune, Maharashtra 412207, India

Lat 18.582139, Long 74.002634

Saturday, 20/06/2026 11:53 GMT+05:30

Conduction of rally





Awareness on Social Media — #NashaMuktBharat



नशामुक्त जीवन के लाभ


- स्वस्थ शरीर
- सकारात्मक सोच
- सुखी परिवार
- उज्जवल भविष्य
- सशक्त राष्ट्र

आइए; मिलकर बनाएं
नशामुक्त भारत

आज का त्याग, कल का बेहतर भारत!


CK  See more statuses →

#NashaMuktBharat



**NASHAMUKT
BHARAT
ABHIYAN**

आओ मिलकर यह ठानें,
नशे से अपने देश को बचाएँ।



नशामुक्त
भारत अभियान

**नशामुक्त भारत
सशक्त भारत**

→ स्वस्थ नागरिक – सशक्त राष्ट्र →

- नशे से दूरी
- योग और व्यायाम अपनाएं
- शिक्षा और संस्कार बढ़ाएं
- सहयोग करें, समाज संवारें